

September 03, 2025

Listing Compliance Department **National Stock Exchange of India Limited** Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051

Company Symbol: ENSER Company ISIN: INEOR9I01021

Sub: Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Ma'am,

Pursuant to the Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisements regarding 17th Annual General Meeting of the Company to be held on Saturday, September 27, 2025 at 3.30 p.m. (IST) through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM), published on September 03, 2025, in the following newspapers: -

- Financial Express- All Edition and
- Pratahkal Marathi Edition

You are requested to take the same on your records.

Thanking You, Yours faithfully,

for Enser Communications Limited

(formerly known as Enser Communications Private Limited)

Muskan (ICSI M. No. A62983) Company Secretary & Compliance Officer

Encl: as above





REGISTERED OFFICE: 5TH Floor 501-506, Arihant Aura, Turbhe, Navi Mumbai Sanpada, Thane, Maharashtra – 400703

Enser Communications Limited

Registered Office: 5th Floor 501 - 506, Arihant Aura, Turbhe, Navi Mumbai Sanpada, Thane, Maharashtra-400703, Telephone No.- +91-124-4258077

Email Id: compliance@enser.co.in , Website: www.enser.co.in NOTICE OF THE 17™ ANNUAL GENERAL MEETING

AND REMOTE E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 17" Annual General Meeting (AGM) of the members of Enser Communications Limited ("the Company") will be held on Saturday, September 27 2025 at 03:30 P.M. (IST) through video conference (VC/OAVM), to transact the businesses as set out in the Notice of AGM.

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 14/2020 (dated 8" April 2020), 17/2020 (dated 13" April 2020), 20/2020 (dated 5" May 2020) followed with Circular No. 02/2021 (dated January 13, 2021), 2/2022 (dated 5" May 2022), 3/2022 (dated 5" May 2022), 10/2022 (dated 28.12.2022) and General Circular No. 09/2023 (dated 25" September 2023) issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s") and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/04 dated 05" January 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 (dated 07th October 2023) and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 (dated October 03, 2024) permitted the Companies to hold their AGM through VC/OAVM by 30° September 2025, according to the same, the 17th AGM of the Company is being held through VC/OAVM on 27° September 2025 at 3:30 PM (IST) and the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31" March, 2025 have been sent to all the members whose e-mail IDs are registered with the Company/RTA/Depository participant(s). The Notice and Annual Report will also be available on the website of the Company www.enser.co.in and on the website(s) of the stock exchanges i.e. National Stock Exchange of India at www.nseindia.com respectively, where the Company's shares are listed. The Notice of the AGM contains the instructions regarding the manner in which the shareholders can cast their vote through remote e-voting or by e-voting at the time of AGM and join the AGM through video conference (VC) / other audio-visual means (OAVM)

The members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e., September 20, 2025, may cast their vote electronically on the Ordinary and Special Businesses as set out in the notice of AGM through electronic voting systems of CDSL. All the members are informed that: (i) The Ordinary and the Special Businesses as set out in the Notice of AGM will be transacted through voting by electronic means. (ii) The remote e-voting shall commence on September 24, 2025, at 9:00 A.M. (IST) (iii) The remote e-voting shall end on September 26, 2025, at 05:00 P.M. (IST). (iv) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is September 20, 2025 and a person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only. (v) Person, who acquires shares of the Company and become member of the Company after sending of the notice of AGM and holding shares and eligible to vote, can follow the process for generating the login ID and password as provided in the Notice of the AGM. If such a person is already registered with CDSL for e-voting, existing user ID and password can be used for casting vote (vi) Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by the CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is casted by the member, the member shall not be allowed to change subsequently; b) the members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; c) the facility for voting through electronic mode shall be made available at the AGM and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as

Notice is also given pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014, that the Register of Members and Share Transfer Books will remain closed from September 21, 2025 to September 27 2025 (both days inclusive) on account of Annual General Meeting.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the CDSL -voting System, you can write an e-mail to helpdesk evoting@cdslindia.com or contac at 022- 23058738 and 022-23058542/43. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25" Floor, Marathon Futurex Mafatlal Mill Compounds, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an e-mail to helpdesk evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

For Enser Communications Limited

Muskan

Place: Navi Mumbai Date: 03.09.2025

Company Secretary and Compliance Officer **MKVENTURES CAPITAL LIMITED**

CIN: L17100MH1991PLC059848 Regd Off: Express Towers, 11th Floor, Nariman Point, Mumbai – 400 021

Email: info@mkventurescapital.com | Tel: +91 22 6267 3701 |

Website: https://mkventurescapital.com/ NOTICE OF THE THIRTY FOURTH (34th) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS ALONG WITH

THE INTIMATION OF THE RECORD DATE AND PROPOSED FINAL DIVIDEND

Notice is hereby given that the Thirty-Fourth (34th) Annual General Meeting ("AGM") o the Members of the MKVentures Capital Limited ("the Company") will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Thursday, September 25, 2025 at 04:00 p.m. (IST) to transact the business as set out in the Notice calling the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act 2013 ("the Act") read with, General Circulars No. 20/2020 dated May, 05, 2020, General Circular No. 02/2022 dated May 05, 2022, General Circular No. 10/2022 dated Decembe 28, 2022, General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and latest General Circular no 09/2024 dated September 19, 2024 and other applicable circulars issued by the Ministry of Corporates Affairs (''MCA'') and circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12 , 2020, Circular No SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated /January 15, 2021; Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13. 2022. Circular No 5EBI/HO/CFO/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFO/CFD-PoD 2/P/CIR/2023/167 dated October 7. 2023. and SE81/HO/CFD/CFD•PoD 2/P/CIR/2024/I33 dated October 03, 2024 issued by the Securities and Exchange Board of Indla ("SEBI"J (collectively referred to as "relevant circulars"), and the SEBI (Listin Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), the AGM o the Company, is being conducted through VC/OAVM facility, without physical presence c the Members of the Company

In compliance with section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of th Companies (Management and Administration) Rules. 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI LODR, Members holding shares in physical o dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 19, 2025, may cast thei votes electronically on the businesses as set forth in the Notice through the electronic voting system of CDSL (the "Remote e-voting")

The remote e-voting facility would be available during following period:

Commencement of remote e-voting | Monday, September 22, 2025 (09:00 a.m. IST) Wednesday, September 24, 2025 (5.00 p.m. IST) End of remote e-voting

The remote e-voting shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will no be allowed to vote electronically beyond the said date and time. However, the Compan will be providing e-voting system for casting vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may attend the meeting electronically bu shall not be entitled to vote again on such resolution(s).

Once the vote on a resolution is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

The venue of the said meeting shall be deemed to be the Registered Office of the company at Express Towers, 11th Floor, Nariman Point, Mumbai – 400 021, The Members car attend and participate in the AGM through VC/OAVM only. Detailed instructions for joining the AGM have been provided in the Notice of AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25, has been sent only through electronic mode to al the members of the company whose email address are registered with the Company/Depository Participant. Further as per amended Regulation 36 of SEBI LODR Regulations, a letter which includes the web link and exact path of the Annual Report of the company has also been sent to those shareholders who have not registered their email address(es), by Registrar and Share Transfer Agent of the Company. The aforesaid documents are also available on the Company's website https://mkventurescapital.com/ website of Stock Exchange, i.e BSE Limited at www.bseindia.com

Members may note that the detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM Is also mentioned In the notice of AGM. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website i.e https://mkventurescapital.com/ websites of the Stock exchange where the shares of the Company are listed, i.e. BSE Limited at www.bseindia.com in due course of time.

Members may further note that the Board of Directors of the Company at their meeting held on August 07, 2025, has recommended a final dividend of Re. 0.25 /- per share of the face value of Rs. 10/- per share subject to approval of the Shareholders at the Thirty-Fourth (34th) Annual General Meeting. Accordingly, the date for the purpose of determining the members eligible to receive dividend for financial year 2024-25 is Friday, September 19. 2025. Further, to avoid any delay in the receipt of dividend(s) as and when declared by Company members are requested to update their Bank details with their Depositories (for dematerialized shares) and with the Company's RTA (for shares held physically) at mt.helpdesk@in.mpms.mufg.com to receive dividend directly into their bank account on payout date.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 19, 2025, t Thursday, September 25, 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and for payment of final dividend for financial year 2024-25, if declared at the AGM. The final dividend. if declared, will be Paid within 30 days from the date of AGM through various online transfer modes to the members who have updated their bank account details with the Depositories for dematerialized shares and with the Registrar 8 Share Transfer Agent of the Company in case shares are held in physical mode. For Members who have not updated the bank account details dividend warrants/demand drafts /cheques will be sent to the registered address by permitted mode.

A person who is not a Member of the Company as on the cut-off date should treat the Notice of the AGM for Information purposes only.

The above Communication is being issued for the information and benefit of all the Members of the Company and in compliance with the MCA Circulars and the SEB Circulars issued from time to time.

The results of e-voting along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website https://mkventurescapital.com/ for the information of Members of the Company besides being communicated to the Stock Exchanges.

In case of any queries/grievances relating to voting by electronic means, members may contact Mr. Sanket Rathi, Company Secretary and Compliance Officer at the above mentioned contact details.

Place: Mumbai

Date: September 03, 2025

FOR MKVENTURES CAPITAL LIMITED

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

SD/-MR. SANKET RATHI

NALWA SONS INVESTMENTS LIMITED CIN: L65993DL1970PLC146414

Regd. Office: 28 Najafgarh Road, Moti Nagar Industrial Area, New Delhi - 110 015 Phone No.: (011) 45021854, 45021812 Branch office: O.P. Jindal Marg, Hisar- 125005, Haryana Phone No: (01662) 222471-83

> NOTICE TO THE MEMBERS FOR 54™ ANNUAL GENERAL MEETING

Email Id.: investorcare@nalwasons.com, Website: www.nalwasons.com

Dear Member(s) Notice is hereby given that 54" Annual General Meeting ("AGM") of Nalwa Sons Investments Limited ("the Company") will be held on Monday, 29" day of September, 2025 at 11.30 A.M. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder, circular dated 8" April, 2020 read with circulars dated 13" April, 2020, 5th May, 2020, 15th June, 2020, 28th September, 2020, 13th January, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022, 28th December, 2022, 25° September, 2023, 19° September, 2024 and all other relevant circulars, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and circulars dated 12" May, 2020, 15" January, 2021, 13" May, 2022, 5" January, 2023, 7" October, 2023 and 3" October, 2024 issued by the SEBI (collectively referred to as "Circulars"), without physical presence of the Members at a common venue.

The Notice of the 54th AGM and the Annual Report for the financial year 2024-25 including therein the Audited Financial Statements for the financial year ended on 31" March, 2025, are being sent only by email to the Members whose email addresses are registered with the Company or with their respective depository participants in accordance with the Circulars. The members can join and participate in the 54" AGM through VC/OVAM facility only. The instructions for joining the 54" AGM and the manner of participation in the remote e-voting or e-voting during the 54" AGM are mentioned in the Notice thereto. Attendance of the Members of the Company, participating in the 54" AGM through VC / OAVM facility will be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 54th AGM and the Annual Report will also be available on the website of the Company at www.natwasons.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

The Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company and who wish to receive the Notice of the 54" AGM and the Annual Report for the financial year 2024-25 and/or login details for joining the 54" AGM through VC/OAVM facility including e-voting can now register their e-mail addresses with the Company. For this purpose they can send scanned copy of signed request letter mentioning folio number, complete address and the email address to be registered along with self attested copy of the PAN Card and any document supporting the registered address of the Member, by email to the Company at investorcare@nalwasons.com. Members holding shares in demat form are requested to register their email addresses with their Depository Participant(s) only.

Further, in order to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities which were purchased by them, SEBI vide its circular dated 2" July, 2025 has decided to open a special window only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of 1" April, 2019 and rejected/returned/not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise, for a period of six months from 7" July, 2025 till 6" January, 2026. The eligible shareholders may submit their transfer requests along with the requisite documents to MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), Registrar & Share Transfer Agent of the Company (RTA).

Additionally, a letter providing the web-link to access the Notice of the 54" AGM and the Annual Report is also being sent to those Members whose e-mail addresses are not registered with the Company/RTA or the Depository Participants.

For Nalwa Sons Investments Limited

Place: Hisar Date: September 02, 2025

(Ajay Mittal) Company Secretary & Compliance Officer

Dr. Agarwal's Eye Hospital Ltd. Dr Agarwals

Registered Office: 3rd Floor, Buhari Towers, No.4, Moores Road, Off Greams Road,

Chennai-600006. Tel: 91-44-43787777.

CIN: L85110TN1994PLC027366 Email: investor@dragarwal.com,Website: www.dragarwals.co.in

NOTICE

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 24, 2025, at 10:00 AM (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

Pursuant to the General Circular No. 09/2024 dated September 19 2024, issued by the Ministry of Corporate Affairs read with SEBI's Circular dated October 03, 2024, the Notice of the AGM along with the Annual Report 2024-25 was sent on September 02, 2025, only through electronic means to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. These are also available in the websites of the Company, the Stock Exchange and the CDSL viz., https://dragarwals.co.in/dr-agarwalseye-hospital/; www.bseindia.com and www.evotingindia.com. For any communication, the shareholders may also send requests to the Company's email id: investor@dragarwal.com.

Manner of registering / updating email addresses:

Members who have not registered their email address and mobile number are requested to register the same in respect or shares held in demat mode with the concerned Depository Participant (DP) and in respect of shares held in physical mode, by submitting Form ISR-1 with the e-mail address, mobile number, folio number details and relevant documents to the RTA by sending an email to anusha@integratedindia.in.

Final Dividend:

The Board of Directors at their meeting held on May 28, 2025, have recommended a final dividend of ₹3.50/- (Three Rupees Fifty Paise only) per equity share of ₹10/- each. The record date for the purpose of final dividend for the FY 2024-25 is September 18, 2025 The Final Dividend if approved by the members, will be paid on or before October 24, 2025. To receive credit or Dividends to the bank account, Members holding shares in physical form are requested to register complete bank account details in Form ISR-1 with RTA For shares held in demat form, Members are requested to provide bank account details to their DPs.

Shareholders are requested to update their residential status, PAN and other details with their DPs in the case of demat holding; and with the RTA for physical holding and file Form 15G/15H or Form 10F online with the RTA through their link https://www.integratedindia.in/ExemptionFormSubmission.aspx on or before September 18, 2025.

Instructions for Voting through electronic means:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015, the Company has entered in to an agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL) to facilitate the Members to exercise their right to vote on the resolutions through remote evoting and e-voting during the meeting. Members whose name appear on the register of Members / Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off Date for e-voting i.e. September 18, 2025, shall be entitled to avail the facility of remote e-voting / e-voting during the AGM. Any person who acquires shares of the Company and becomes Member after the dispatch of the Notice but before the cut-off date for voting i.e, September 18, 2025, may obtain the Login ID and password by sending an email to csdstd@integratedindia.in or investor@dragarwal.com or helpdesk.evoting@cdslindia.com by mentioning their Folio No/DP ID and Client ID Number.

The remote e-voting commences on September 20, 2025 (Saturday) 09.00 A.M. (IST) and concludes on September 23, 2025 (Tuesday) 05.00 P.M. (IST).

Members will not be able to cast their vote through remote e-voting beyond the said date and time and the remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Additionally, the facility for e-voting shall also be made available during the AGM. Members attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right through e-voting during the AGM The detailed process for the e-voting is also available in the Notice of the meeting.

Mr. Subramanian Chandrasekar, Practising Company Secretary, Chennal has been appointed as Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website https://dragarwals.co.in/ dr-agarwals-eye-hospital/ and website of CDSL www.evotingindia.com and simultaneously communicated to BSE Limited, Mumbai, where the Company's shares are listed, not later than two working days after the conclusion of AGM.

Any query/grievance in relation to voting by electronic means can be addressed to Company Secretary & Compliance Officer, Dr. Agarwal's Eye Hospital Limited, 3rd Floor, Buhari Towers, No.4 Moores Road, Off Greams Road, Chennai-600006 Tel: 91-44-43787777, Email: investor@dragarwal.com, or Integrated Registry Management Services Private Limited, 2nd Floor, "Kences Towers' No.1, Ramakrishna Street, North Usman Road, T. Nagar, Chennai-600 017, Phone: 044 28140801, 28140803, Fax: 044- 28143378 28142479 Email: csdstd@integratedindia.in, or call CDSL No. 022-23058542/43 or email to helpdesk.evoting@cdslindia.com

Place : Chennai

Date : 02.09.2025

By order of the Board For Dr. Agarwal's Eye Hospital Limited Meenakshi Jayaraman Company Secretary

APEX CAPITAL AND FINANCE LIMITED CIN: L65910DL1985PLC021241

Regd. Office: L-3, Green Park Extension, New Delhi-110016 Email: contact@apexfinancials.in; Website: www.apexfinancials.in Tele-Fax: +91 11 40348775

NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ('AGM') of the Members of Apex Capital and Finance Limited ('the Company') will be held on Friday, September 26. 2025 at 3.30 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the Provisions and various circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ("SEBI") from

The Company is pleased to provide its members, the facility to attend AGM through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means ("OAVM"), to exercise their right to vote at the AGM by electronic means through remote e-voting prior to and during the AGM. The members holding shares as on September 19, 2025 including those who have not received electronic copy of the annual report due to non availability of their e-mail address with the Company can exercise their right to vote by following the instructions that has been given in the AGM notice. Notice of the AGM along with the Annual Report 2024-25 link is being sent only through

electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. The members who have not registered their e-mail addresses with the Company are requested to register them with the Company to receive e-communication from the Company For registering e-mail address, the members are requested to follow the below steps:

Members holding shares in physical mode are requested to provide name, Folio no., Mobile no., E-mail address, scanned copies of share certificate(s) (both sides), self-attested PAN and Aadhar Card through e-mail at contact@apexfinancials.in. Members holding shares in dematerialised mode are requested to provide name. Depository Participant ID and client ID, mobile number, e-mail address, scanned copies of

self-attested client master or consolidated account statement through e-mail at Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of members and the Share Transfer Books of the Company shall

remain closed from Saturday, 20th September, 2025 to Friday, 26th September, 2025 (both Further, pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing remote e-voting facility to its members to cast their vote electronically on the resolutions to be transacted at 40th AGM of the Company.

- The members please note the followings: a. The remote e-voting shall commence at 9.00 a.m. on Tuesday, 23rd September, 2025 and shall end at 5.00 p.m. on Thursday, 25th September, 2025.
- . The remote e-voting shall not be available beyond 5.00 p.m. on Thursday, 25th September, 2025.
- The cut-off date for determining the eligibility of members for remote e-voting at AGM is 19th September, 2025.
- Any person who becomes member of the Company after sending notice of the meeting and holding shares as on cut-off date i.e. 19th September, 2025, may obtain the user id and password by contacting M/s Skyline Financial Services Private Limited at D-153/A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020, Tel: 011-26812682, 26812683, E-mail- admin@skylinerta.com and CC to compliances@skylinerta.com.
- The members who have casted their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be allowed to cast their vote at AGM.

By the Order of the Board For Apex Capital and Finance Limited

(Phul Jha)

Company Secretary

Place: New Delhi ICSI M. No. ACS 20850

Date: 02.09.2025

hathw@y bhawani

HATHWAY BHAWANI CABLETEL & DATACOM LIMITED Regd. Office: 1st Floor, B Wing, Jaywant Apartment, Above SBI Bank

63, Tardeo Road, Mumbai - 400 034. Tel: 022-23535107, M: +91 9152728663 CIN: L65910MH1984PLC034514

Website: www.hathwaybhawani.com **E-mail:** investors.bhawani@hathway.net

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY FORTY FIRST ANNUAL GENERAL MEETING AND **INFORMATION ON E-VOTING**

Notice calling the Forty First Annual General Meeting ("AGM") of the Company, scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Wednesday, September 24, 2025 at 03:00 P.M. (IST), and the standalone and consolidated audited financial statements for the financial year 2024-25, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on Tuesday, September 02, 2025, electronically, to the members of the Company. Further, a letter providing the web-link, including the exact path, of Annual Report and Notice of the AGM for the financial year 2024-25 has been dispatched to those members whose e-mail address is not registered with the Company / KFin Technologies Limited ("KFinTech"), the Company's Registrar and Transfer Agent / Depository Participant(s) / Depositories. The Notice of the AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.hathwaybhawani.com and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and on the website of KFinTech at https://evoting.kfintech.com.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to investors.bhawani@hathway.net by mentioning his/ her/ its folio number/ DP ID and Client ID.

Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely, by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. The manner in which (a) persons who become members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein below); (b) members who have forgotten the User ID and Password, can obtain /generate the same, has also been provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following voting period

Commencement of remote e-voting 9:00 a.m. (IST) on Sunday, **September 21, 2025**

End of remote e-voting

5:00 p.m. (IST) on Tuesday, September 23, 2025

and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period. Members attending the AGM, who have not cast vote(s) by remote e-voting

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time

will be able to vote electronically ("Insta Poll") at the AGM. Only a person, whose name is recorded as on the cut-off date, i.e.

Wednesday, September 17, 2025, in the register of members / register of beneficial owners maintained by the Depositories, shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting through Insta Poll. Manner of registering / updating email address:

(a) Members holding shares in physical mode, who have not registered

updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address with the RTA, by submitting Form ISR-1 (available on the website of the Company: www.hathwaybhawani.com) duly filled and signed along with requisite supporting documents to RTA at Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032. (b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered

/ updated their e-mail address with their Depository Participant(s), are requested to register / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat account(s). In case of any query pertaining to e-voting, members may refer to the "Help"

and "FAQs" sections/ E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting: https://evoting.kfintech.com. Members are requested to note the following contact details for addressing

queries/grievances relating to e-voting, if any:

Mr. V Balakrishnan, Vice President

KFin Technologies Limited

(Unit: Hathway Bhawani Cabletel & Datacom Limited) Selenium Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District,

Nanakramguda, Hyderabad 500 032

Email: evoting@kfintech.com Toll-free No.: 1800-309-4001 (from 9:00 a.m. (IST) to 6:00 p.m. (IST) on all working days)

Joining the AGM through VC / OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through JioEvents, at https://jioevents.jio.com/hbcdlagm. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in Note no. 9 of the Notice of the AGM. Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM. By order of the Board of Directors

Priya Bhagat

Company Secretary & Compliance Officer

Karma Energy

Regd. Office: Empire House, 214, Dr. D. N. Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400 001 Tel: 022-22071501, Fax: 022-22071514;

Email: Investorshelpdesk@weizmann.co.in, website: http://www.karmaenergy.com

NOTICE

Notice is hereby given that 18th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, 25th September, 2025 at 2.00 p.m. through Video conferencing ('VC') / other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the notice of the AGM. In Accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated September 19, 2024 read with General circulars dated May 5, 2020, April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2022 and September 25, 2003 (collectively referred to as 'MCA circulars') and Securities and Exchange Board of India (SEBI) circular dated May 12, 2020, the company has emailed the Annual Report for the FY 2024-25 containing the notice of the 18th Annual General Meeting, Financial statements and reports thereon through electronic mode only to those members whose email addresses are registered with the Company or Registrar and Share Transfer Agents and Depositories, Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, a letter providing a web link for accessing the Annual Report is being sent to those Members who have not registered their email IDs. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA circulars and the SEBI circular. The Annual Report for the FY 2024-25 of the Company, inter-alia, containing the Notice and the Explanatory statement of the 18th Annual General Meeting is available on the website of the Company www.karmaenergy.co and on the website of the stock exchanges viz.bseindia.com and nseindia.com. Pursuant to Regulation 42 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 the Company has fixed September 18, 2025 as the Record date as well as the cut-off date for the purpose of reckoning the members eligible to vote and attend the Annual General Meeting. Pursuant to Section 108 of the Companies Act. 2013 and the Rules made there under. Regulation 44 of the Listing Regulations, the Secretarial standard on general meetings (SS-2) issued by Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide e-voting facility to its members enabling them to cast their vote electronically for all the resolutions as set in the AGM Notice. The Company has availed the e-voting services and video conferencing Services for AGM as provided by National Securities Depository Limited (NSDL). Martinho Ferrao. Practicing Company Secretary has been appointed as Scrutiniser for conducting the evoting process in a fair and transparent manner. The e-voting period commences on Monday, 22nd September, 2025 (9:00 a.m.) and ends on Wednesday, 24th September, 2025 (5:00 p.m.). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The Voting rights of the members shall be as per the number of equity shares held by them as on cut-off date which is Thursday, September 18, 2025 which is also record date for the purpose of AGM. In case of queries / grievances with regard to e-voting refer the Frequently Asked Questions ("FAQ's) and e-voting manual available at www.e-voting.nsdl.com.

For KARMA ENERGY LIMITED

Mumbai:02nd Sept.2025

T V Subramanian CFO & Company Secretary

hathw@y HATHWAY CABLE AND DATACOM LIMITED

> Tel: +91 22 40542500, Fax: +91 22 40542700 CIN: L64204MH1959PLC011421 Website: www.hathway.com ; E-mail: info@hathway.net

Regd off: 802, 8" Floor, Interface-11, Link Road,

Malad (West), Mumbai - 400064

NOTICE FOR THE ATTENTION OF THE MEMBERS OF THE COMPANY SIXTY FIFTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Notice calling the Sixty Fifth Annual General Meeting ("AGM") of the

Company, scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Wednesday, September 24, 2025 at 12:00 noon (IST), and the standalone and consolidated audited financial statements for the financial year 2024-25, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on Tuesday, September 02, 2025, electronically, to the members of the Company. Further, a letter providing the web-link, including the exact path, of Annual Report and Notice of the AGM for the financial year 2024-25 has been dispatched to those members whose e-mail address is not registered with the Company / MUFG Intime India Private Limited ("RTA"), the Company's Registrar and Transfer Agent/ Depository Participant(s) Depositories. The Notice of the AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.hathway.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFin Technologies Limited ("KFinTech") at https://evoting.kfintech.com.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the members from the date of circulation of the Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to info@hathway.net by mentioning his/ her/ its folio number/ DP ID and Client ID.

Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its members, facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely, by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. The manner in which (a) persons who become members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein); (b) members who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the same, has

also been provided in the Notice of the AGM. The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting 9:00 a.m. (IST) on Sunday, September 21, 2025

5:00 p.m. (IST) on Tuesday, End of remote e-voting September 23, 2025

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon

Members attending the AGM, who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically ("Insta Poll") at the AGM. Only a person, whose name is recorded as on the cut-off date, i.e.

Wednesday, September 17, 2025, in the register of members / register of

beneficial owners maintained by the Depositories, shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting through Insta Poll. Manner of registering / updating e-mail address: (a) Members holding shares in physical mode, who have not registered updated their e-mail address with the Company/RTA, are requested to

ISR-1 (available on the website of the Company: www.hathway.com) duly filled and signed along with requisite supporting documents to the RTA at C 101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. (b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail address with their Depository Participant(s), are

register / update their e-mail address with the RTA, by submitting Form

requested to register / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat account(s) In case of any query pertaining to e-voting, members may refer to the "Help"

and "FAQs" sections/ E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting: https://evoting.kfintech.com. Members are requested to note the following contact details for addressing queries / grievances relating to e-voting, if any:

Mr. Sashidhar S Mannava, Vice President KFin Technologies Limited

Place : Mumbai

Date : September 3, 2025

Unit: Hathway Cable and Datacom Limited Selenium Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District,

Nanakramguda, Hyderabad 500 032

Email: evoting@kfintech.com Toll-free No.: 1800-309-4001 (from 9:00 a.m. (IST) to 6:00 p.m. (IST) on all working days)

Joining the AGM through VC / OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through JioEvents, at https://jioevents.jio.com/hathwayagm. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in Note no. 9 of the Notice of the AGM. Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

By order of the Board of Directors

(FCS 5189)

Ajay Singh Head Corporate Legal, Company Secretary & Chief Compliance Officer

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

epaper.financialexpress.com

Place: Mumbai

Date : September 3, 2025

रास रंग नवरात्र उत्सवाच्या स्टेज व मंडपाच्या कामाचा भूमिपूजन

डॉबिवली, दि. २ (वार्ताहर) : डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डोबिवली (पूर्व), येथील डीएनसी शाळेच्या मैदानावर "रास रंग शारदीय नवरात्र उत्सव" भव्यदिव्य पद्धतीने आयोजित केला जात आहे. या उत्सवामध्ये दरवर्षी विविध मान्यवर नेतेमंडळी, दिग्गज कलाकार, दांडिया प्रेमी व हजारो दुर्गाभक्त उपस्थित राहून उत्सवाची शोभा

यावर्षीचा रास रंग नवरात्र उत्सवाच्या स्टेज व मंडपाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ डीएनसी शाळेच्या मैदानावर संपन्न झाला. या भूमिपूजन समारंभाचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे, महिला जिल्हा संघटक सौ. लताताई पाटील, युवा सेना जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील, श्री नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक सोमिल खिमसरीया व सेक्रेटरी हिमांशू शहा यांच्या शुभहस्ते, श्री गणेशाला श्रीफळ वाढवून,

जाहीर सूचना

स्चना ध्यावी की, अनुक्रमांक मुंबई-२०-९०६९-

२०२५ अंतर्गत नोंदणीकृत २२/०५/२०२५ रोजीच्य

नोंदणीकृत विक्रीकरिताच्या करारान्वये, माइव

अशिल राभागी सदानंद संखे बांनी त्यांचा मुलगा

निनाद सदानंद संख्रे वांच्यासह संबुक्तपणे एवस

गाव, बोरिवली तालुका एमएसटीतील सर्व्हे क्रमांक

५२ (भाग), सीटीएस क्रमांक ३५३ वा प्लॉटवर स्थित

प्रणव अपार्टमेंट, प्लॉट क्रमांक १०, टेन स्टार कॉटेन

सीएचएसएल, एवसर रोड, बोरिवली (पश्चिम)

मुंबई-४०००९२ वा इमारतीत फ्लॅट क्रमांक ७०२, ७

वा मजला (बानंतर सदर फ्लॅट असा उद्वेख) हा

श्रीमती वीषा सुहास जांबळे (नी वीषा चंद्रकांत

देवरकर आणि श्री. सिद्धेश सुहास जांबळे

वांच्याकटम खरेटी केला आहे. मोमायटीच्य

भांडवलातील श्रेअर्स आणि हितसंबंध स्पष्ट आणि

पणनवोध्य आहेत. मूळतः सदर फ्लॅट सर्व भारांपासून

मुक्त आहे. श्री. सुरुस एस. जांबळे यांनी श्रीमती वीण

सुरास जांबळे आणि श्री. सिद्धेश सुरास जांबळे वांनी

संयुक्तपणे मे. नगर बिल्डर्सकडून १५/१२/२००९

रोजी बालेल्या विकीकरिताच्या कराराटारे मरेटी केले

होते आणि मदर महाम एम. जांबळे यांचे

२७/०९/२०२२ रोजी निधन झाले आणि ते त्यांच्या

परचात पत्नी वीणा सुहास जांबळे, मुलगा सिद्धेश

सुहास जांबळे आणि मुलगी भकी आशिष इस्कार

बर कोणत्वाही व्यक्ती/दावेदारांना विक्री,

देवाणधेवाण गहाण, प्रभार, भेटवस्त्, विश्वस्त

देखभाल, वारसा, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार,

कुळवाहीवाट, परवामा, सुविधाधिकार किंवा इत

कोणत्वाही स्वरूपाच्या आक्षेप किंवा दावा असेल त

ते वा सूचनेचे प्रकाशन ज्ञाल्यापासून ०७ (सात)

दिवसांच्या आत भांडारबर भवन, कोर्ट लेन,

बोरिवली (पश्चिम), मुंबई-९२ वेथे निम्नस्वाक्षरीकार वकील. श्री. एन.आर. पांडे

वांच्याशी संपर्क साध् शकतात, अन्यथा अश

व्यक्ती/दाव्यांचा आक्षेप/दावा माफ करण्यात आल

आहे आणि/किंवा सोटून देण्यात आला आहे असे

वकील श्री. एन. आर. पांडे

TYGE?

तारीख: ०३/९/२०२५

वांना सोइन गेले.

मामले वार्चल.

तंत्रनिकेतनातील

अध्यापकांनाही

मिळणार

औद्योगिक प्रशिक्षण

मुंबई, दि. २

(प्रतिनिधी): राज्यातील तंत्रनिकेतन व

अभियांत्रिकी

महाविद्यालयांतील

अध्यापन अधिक

उद्योगाभिमुख व्हावे

तंत्रशिक्षण मंडळाने

वर्षासाठी विशेष

औद्योगिक प्रशिक्षण

कार्यक्रम जाहीर केला

आहे. या उपक्रमामुळे

अध्यापकांना थेट

असन, त्यामुळे

विद्यार्थ्यांना अधिक

कारखान्यात प्रत्यक्ष

कामकाजाचा अनुभव

घेण्याची संधी मिळणार

दर्जेदार शिक्षण मिळणार

मुंबई विभागात

येथील ऊर्जानिर्मिती केंद्र,

एल. ॲण्ड टी. प्रशिक्षण

केंद्र, तसेच कोकण रेल्वे

महामंडळाच्या सहकार्याने

'नव्या पिढीतील

वांधकाम तंत्र' आणि

विषयांवर कार्यशाळा

घेण्यात येणार आहेत.

पुणे विभागातील बॉश

स्विचगिअर प्रशिक्षण

माध्यमातून वाहन

केंद्र, ॲस्पायर संस्थांच्या

प्रणाली, स्विचगिअर व

अनुप्रयोग तसेच कृत्रिम

अध्यापकांना मार्गदर्शन

होईल. नागपुर विभागात

महिंद्राचे प्रशिक्षण केंद्र

या विषयावर विशेष

छत्रपती संभाजीनगर

विभागात सेंट्रल

इन्स्टिट्यूट ऑफ

कार्यशाळा घेणार आहे.

पेट्रोकेमिकल्स, नाशिक

मराठवाडा वाहन समूह

यांच्यामाफंत ॲडिटीव्ह

उत्पादन तंत्र, यंत्रमानव

तंत्रज्ञान आणि कृत्रिम

बुद्धिमत्ता आधारित

नवनिर्मिती याबाबत

प्रशिक्षण दिले जाणार

आहे.

तसेच सुमागो संस्था

अभियांत्रिकी समूह,

ट्रॅक्टर दुरुस्ती व देखभाल

बुद्धिमत्तेचा शैक्षणिक

उपयोग या क्षेत्रात

प्रशिक्षण केंद्र.

'रेल्वे अभियांत्रिकी' या

फेस्टो इंडिया, उहाण

यासाठी महाराष्ट्र राज्य

२०२५-२६ या शैक्षणिक



या शुभप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, उपजिल्हाप्रमुख रवी पाटील, अभिजीत दरेकर, विश्वनाथ दुवे, महिला आघाडी जिल्हा संपर्क संघटक कविताताई गावंड चौधरी, उपतालुका प्रमुख उमेश पाटील, उपतालुकाप्रमुख रवी म्हात्रे, उपकार्यालय प्रमुख सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेवक कैलास शिंदे, महिला आघाडी डॉबिवली पश्चिम संघटक केतकीताई पोवार, महिला आघाडीच्या स्वातीताई पोलाडिया, ललिता मेहेर, राजवंती धामण, मीनाताई पवार, लीलावती जयस्वाल,

विधानसभा समन्वयक ओम लोके, युवा सेना कल्याण ग्रामीण विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष सुरज राजन मराठे, उपशहर प्रमुख गजानन व्यापारी, कल्याण ग्रामीणचे विधानसभा संघटक व सचिव बंडूशेठ पाटील, धर्मराज शिंदे, वालन मोरे, शाखाप्रमुख मिलींद केळुस्कर, शाखाप्रमुख रोहन मोरे, शाखाप्रमुख धनाजी चौधरी, शाखाप्रमुख धनंजय म्हात्रे, उद्योजक महेंद्र गांधी, सतिश मोडक, प्रकाश शांताराम माने तसेच शिवसेना आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांचे मान्यवर महिला-पुरुष पदाधिकारी व कार्यंकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोदावरी बायोफायनरीज लिमिटेड

सीआषएन : L67120MH1956PLC009707 नींवणीकृत कार्यालय : मोपम्मा भवन, ४५/४७, एम जो रोड, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ चेनसाइट : www.godavaribiorefineries.com ईमेल : investors@somaiya.com त्यव्यती : ०२२-६२७०२६००

७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम)

वादारे सचना देण्यात येते की गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांची सतस्वी (७०) बार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, ३० सप्टेंजर २०२५ रोजी सकाळी ११:३० जानता (भाप्रवे) द्वि-मागीं निर्दादक्षां कॉन्फरन्सिंग (क्रीसी) सुविधा/इतर ऑडिओ निज्युअल माध्यमं (ओएन्हीएम) द्वारे आयोजिन केली प्राईस व ७ ऑगस्ट २०२५ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नपूद कल्याप्रमाणे व्यवसाधांचे व्यवहार केले जातील.

८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, २८ सप्टेंबर २०२०, ३१ दिसंबर २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२, २५ सप्टेंबर २०२३ आणि ९९ सप्टेंबर २०२४ (एकत्रितपणे एवसीए परिपत्रक म्हणून ओळळली जाणारी) रोजी कंपनी व्यवहार पंजालवाने जारी केलेल्या सामान्य परिएउकांचे पालन करून, कंपनीची बार्विक सर्वसाधारण सना सहस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीधिवाय व्होती/आंएव्हीएम द्वार एका सामान्य ठिकाणी आयोजित

एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनी ७० व्या वार्षिक सर्वलाधारण समेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहबालाची वंबलिक इलेक्ट्रॉनिक पदतीन फक्त अशा सदस्यांना पाउटोल ज्यांच ‡-मेल पत्ते कंपनी किंबा र्राक्स्ट्रार आणि ट्रान्सफर एतंट, एमबूएकजी इनटाइम इंडिवा प्रायकेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायब्हेट लिमिटेड) किंवा डिपॉझिटरीयकडे नोंदणीकृत आहेत. एमसीए परिपत्रकांतुसार ध्त्रीएमच्या सूचनेच्या भौतिक प्रती पाठक्य्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. एत्रीएमचौ सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ कंपनीच्या लेबसाइटवर म्हणतेच www.godavaribiorefineries.com आणि नंत्रनल सिक्युरिटीन डिपॉझिटरी लिमिटड (एनएसडीएल) च्या लेक्साइटबर https://www.evoting.nsdl.com बर उपलब्ध करून दिली जाईल. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सपेला उपस्थित राज् शकतात आणि सहभागी होऊ शकतात आणि त्यांची उपस्थिती कंपनी कावदा, २०५३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम निष्टिवत करण्यासाठी मोजली जाईल, वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभैच्या सूचनेमध्ये दिल्या जातील.

ल्बा सदस्यांचे ईमेल आयडी नांदणीकृत नाहीत, त्यांनी ईमेल आयडी नांदणी करण्यासाठी खाली टिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा :

९. वर शंअर्स भौतिक स्वरुपात असतील तर कृपया mt.helpdesk@in.mpms.mufg com या ईमेल पत्यावर फोलिओ क्रमांक, शेअरहोल्डरचे नाव, शेअर सर्टिफिकंटची स्कॅन केलेली प्रत (पुडील आणि मागोल), पंन (पंन कॉर्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत), आधार (ऑधार काईंची स्व-प्रमाणित स्केंन केलेली प्रत) चा.

२. जर शेअर्स डिमॅट पद्धतीने ठेवले असतील तर कृपया संबंधित डिपॉझिटरी सहभागीला – (६६ अंकी डीपीआयडी + सीप्लआवडी किंवा ६६ अंकी लापाधी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकवित खाते विवरणपत्राची प्रत, पॅन (पॅन कार्डवी स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रन) किंवा rnt.helpdesk@in.mpms. mufg.com या ईमेलबर पाठवा.

> गोदावरी बातोरिकाधनरीज लिपिटेडरगढी सही/-

विकाणः मुंबई

तारीख : २ सप्टेंबर २०२५

समीर एस. सोमध्य अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालन **डीआयएन-००२९५४५८**

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

नींद्रणीकृत कार्योत्वय : विरक्षर, निदाखली सर्कराजकर, नकांगुद्रग, अरुमदाबाद-१८००९, गुजरात, भारत कांपरिट कार्यात्वय : वन बीकेसी, सी-किंग, १००४/५, १० वा मजला, बांद्रे कुला कॉम्प्लेक्स, बांद्रे (पूर्व मुंबई ४०० ०५१, महाराष्ट्र, भारत. सीआयएव : U65999GJ2017PTC098960 वेबसाइट : www.adanihousing.in

ज्याअयीं, टायगर होन फायनान्स प्रायवहेट लिमिटेड (पूर्वी नेसर्स अदानी हाऊसिंग कायनान्स प्रायवहेट लिमिटेड न्हणून ओळखले जागारे) चे अधिकृत अधिकारी न्हणून इ.जून २०२४ रोजी कंपनी रजिस्ट्रार ऑफिस, कॉयरिट अफेयसे नंत्रालयाने जारी केलेल्या निगमन प्रमाणयत्राद्वारे, येथे टीएचएफवीएल चा संदर्भ य्या) विसीय मालमसेच्य নিজ্যায়েশ্ৰয়ান এই কিন্দুক্ষাৰ একালি আণি নিজ্যায়েশ্ৰয়াৰ এই কিন্দুক্ষাৰ আজি নিজ্যায়েশ্ৰয়াৰ এই কিন্দুক্ষাৰ একালি নিজ্যায়েশ্ৰয়াৰ এই কিন্দুক্ষাৰ আজি নিজ্যায়েশ্ৰয়াৰ এই কিন্দুক্ষাৰ আজি নিজ্যায়েশ্ৰয়াৰ এই কিন্দুক্ষাৰ আজি নিজ্যায়েশ্ৰয়াৰ এই কিন্দুক্ষাৰ আজি নিজ্যায়েশ্ৰয়াৰ একঃ, ২০০২ আন নিজন ৫(१) আজিৰ কজন আজি নিজ্যায়েশ্ৰয়াৰ ইঠেকে (দুকনিনিই) কজন ২০০২ আন নিজন ২ নতু আঘলীকৰা কজন ১২(१২) একাল ज्यान केलेल्या अधिकारांचा बायर करून, प्रत्येक खारपाकिक्द नमूट केलेल्या तारखेला मागणी सूचना जारी केल्या आहेत ज्यामध्ये संबंधित कर्जदारांना प्रत्येक खारपाकिक्द नमूट केलेल्या रकमेची परतकेद करण्याचे आषाहन केले आहे. सदर सूचना/नीटीस मिळाल्याची तारीख पाहाबी. कर्जदाराने रक्कन परत करण्यात अयरक्की ठररूपने, कर्जदाराला आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात देते की खाली स्वासरी करणाऱ्याने सदर नियमांच्या ८

सहवापन सहर कायदाच्या कलम १२(४) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा बागर करून प्रत्येक खारपावर नमूह केलेल्या तारखांना येथे वर्णन केलेल्या मालमतेचा तावा मेतला आहे. विशेवतः कर्मदाराला आणि सर्वसाधारण जनतेला येथे इसाग देण्यात येतो की रचांनी मालमतेसी व्यवहार करू नयेत आणि मालमतेसी संबंधित कोगताही व्यवहार

टायगर होम फायकास प्रायचेट लिमिटेड (अदानी हार्ऊसिंग फायनास प्रायचेट लिमिटेड) कडून कर्ज कारागुसार एकम आणि व्याजासाडी आकारला जाईल. कर्जादार्यो लख कायदाच्या कलम १३ च्या उपकलम (८) आणि (२) च्या तरहुदींकडे आकर्षित केले आहे, उपलब्ध चेळेनुसार, सुरक्षित मालमता परत करण्यासाडी कराये.

	研. 第.	कर्ने खाते क्रमांक/ जुने कर्न खाते क्रमांक	कर्जदार/स६-कर्जदार/जामीनदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक व रक्कम	प्रतिकात्मक/ प्रत्यक्ष ताथा	
П	9	८०१०एचएस००११७२७४४	संजय इसमुख परमार/	१०-एप्रिल-२५ रोजी ह. १६९४१९३/-	२९-ऑगस्ट-२५ रोजी	
Ш	5	Solofdfinoliaiss	नीता एस परमार	दिनांक १०-एप्रिल-२५	সুক্ৰয় বাজা	
	बहाय मालमत्तेचा पत्ता : प्लंट क्रमांक ०२ चा सर्व तुकडा आणि पासंल, ३५४.७८ चीरस फूट कार्येट क्षेत्रफळ, तळमञरूपावर, इमारत क्रमांक ३, प्रकार सी मध्ये					
H	बीर-४ म्हणून ओळखले जाते, जे गट ऋमांक १८४/ए खेजकळ असलेल्या ११५४० चौरस मीटर जागेबर बांचले गेले आहे. गाव उनरीली, तालुका व जिल्हा पालचर					
येथे यहलेले आहे.						

आयस्या प्राथमिकतेनुसार इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

टायगर होम फायनान्स प्रा. वि. करिता सही/-अधिकृत अधिकारी



एचपी अधेसिव्हस लिमिटेड

सीआवएन : L24304MH2019PLC325019 नींदणीकृत कार्यालय : १६ युनिक हाऊस, चकाला क्रॉस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९९.

कॉर्पोरेट कार्यालय : ५०१, ५ वा मजला, सी विंग, विझनेस स्क्वेअर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३. दूरवर्गी क्रमांकः + ९१-२२-६८**१९** ६३०० ईमेल : investors@hpadhesives.com नेबसाइट : www.hpadhesives.com

६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात सदस्यांना सूचना याद्वारं सचना देण्यात येते की, एचपी अभेसिक्स लिगिटेड (कंपनी) ची सहाबी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गंगळबार, ३० सप्टेंबर २०२५

रोजी दुपारी ३:०० बाजता (भाप्रबे) विहेडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ विहन्तुअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल, जी लागू कायदे आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एनसीए) आणि भारतीय सिक्युरिटीज औड एवसचेंज बोर्ड (सेबी) यांनी जारी केलेल्या परिपत्रकांचे पॉलन करेल, जेणेकरून एजीएम बोलांबण्याच्या सूचनेत नमूद केल्वाप्रमांचे सामान्य आणि विशेष व्यवसाय करता येईल आणि सदस्यांना प्रसारित केला जाईल.

लागू असलेल्या एमसीए परिपत्रकांनुसार आणि लागू असलेल्या सेवी परिपत्रकांनुसार, वार्षिक वर्ष २०२४-२५ (आर्थिक वर्ष २४-२५) चा वार्षिक अहबाल आणि बार्षिक सर्वेक्षाधारण सभेची सूचना (वार्षिक अहबाल) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्वांना पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रिजस्टार आणि ट्रान्सफर एवंट्स (आरटीए) / डिपॉफ़िटरी सहभागी (डीपी) कडे नॉरणीकृत आहेत. घाव्यनिरिक्त, वार्षिक अहवालात प्रवेश करण्यासाठी येथ-लिंक आणि/किंबी कोड प्रदान करणारे पत्र अशी सदस्यांना पाठवले जाईल ज्यांनी त्यांचे ईमेल आयही बॉटणीकत केलेले नाहीत.

वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना आणि वार्षिक अहवाल खालील चेबसाइटक्र देखील उपलब्ध करून दिला नाईल :

(ए) कंपनी - www.hpadhesives.com (बी) बीएसई लिपिटेड - www.bseindia.com, (सी) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड - www. nseindia.com, आणि (डी) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) www.evotingindia.com

सदस्य केबळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेदारे एजीएमला उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ सकतात आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजभ्यासाठी त्यांची उपस्थिती मोजली जाईल. एजीएमपूर्वी किंवा एजीएम दरम्यान एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या उराबांदर त्यांचे मतदान करण्यासाठी सदस्यांना रियोट ई-क्तोटिंग सुविधा प्रदान केली जाते. ई-व्होटिंग आणि वहर्ब्युअल एबीएमपध्ये सामील होण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया सूचनेचा भाग असेल.

च्या सदस्यांचे इंगेल आयडी कंपनी किंवा हिपाझिटरीजमध्ये नोंटणीकत नातीत ते वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी केवळ रॉजस्टार आणि शेअर टोन्सफर एजंटच्या वेबसाइटद्वारे सेवी विनंती करु शकतात, ज्याची लिंक https://www.bigshareonline.com आहे किया गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५ रोजी संघ्याकाळी ५:०० वाजता (भाप्रबे) किंवा त्यापूर्वी कंपनीला cs@hpadhesives.com वर मेल पाठवू शकतात. कृपवा लक्षान देवा की वर नमूद केलंल्या लिंकदारे नोंदगीकृत ईंगेल आयडी वार्विक अहबाल गाठविण्याच्या गर्यादित उदेशाने आहे.

सदस्यांना बिनंती आहे की त्यांनी त्यांचे नाव, पोस्टल पता, ईमेल पता, टेलिकोन/मोबाईल नंबर, पेंन, आदेश, नामांकनांची निवड, पाँवर ऑफ ॲटर्नी इत्यादींशी संबंधित काही बदल, जर असतील तर ते डीपीला कळवानेत.

मतदानाची पद्धत वार्षिक सर्वताधारण सभेष्या सुवनेत दिली आईल. कर भागधारकांना काही शंका असतील तर ने कंपनीला cs@hpadhesives.com वर लिह् शकतात.

वार्षिक सर्वसाधारण संघेत योषित केल्वास लागांश देण्याची पद्धत :

६ एप्रिल २०२४ पासून, सेबीने असे आदेश दिले आहेत की ज्या शेअरधारकांचे शेअर्स धीतिक स्वरूपात आहेन आपि ज्यांचे फोलिओ कोणत्याही केबायसी तपशीलांसह अपडेट केलेले नाहीत उदा., केबायसी तपशील (१) पॅन (२) नामांकनाची निवड (३) संपर्क तपशील (४) मोबाईल क्रमांक (५) बॅक खात्याचा तपशील आणि (६) स्वासरी), ते फक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लागांश मिळकिप्यास पात्र असतील. त्यानुसार, सर्व शेअरधारकांना त्यांच्या संबंधित हिपाँहिटरी सहभागींना ही माहिती प्रदान करण्याची विनंती करण्यात येत आहे.

वार्षिक सर्वसाधारण सधेत घोषित केल्बास लाभांशावरील कर :

कित कायदा २०२० नुसार, ६ एप्रिल २०२० पासून भागधारकांच्या हातात लाभांश उत्पन्न करपात्र असेल. त्यायुळे कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभेन घोषित केल्यास, अंतिम लाभांश देवक देताना लागू असलेल्या दराने मूळ दराने कर बजा करणे आवश्यक असेल.

शेअरहोल्डरच्या निवासी स्थितीनुसार आणि शेअरहोल्डसेनी सादर केलेल्या आणि कंपनीने स्वीकारलेल्या कागदपत्रांवर अवलंबन टीडीएस दर बदल शकतो. विविध क्षेणींसाठी लागू असलेल्या दर्रासाठी, रोअरहोल्डर्सना बिल कायदा, २०२० आणि त्यातील सुधारणांचा संदर्भ घेण्याची बिनंती केली जाते.

टीढीएस दर, सूट करगद्पत्रे आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया यांच्या तपत्रीलांसाठी भागधारक कंपनीच्या www.hpadhesives.com बेबसाइटला देखील भेट देऊ शकतात.

वरील घोषणांचे स्वरूप आणि फॉर्म १५जी/१५एच/१०एफ आरटीएच्या वेबसाइट www.bigshareonline.com वर उपलब्ध आहेत. कंपनीला योज्य टीडीएस / विश्वहोल्डिंग टॅक्स निश्चित करण्यास आणि बजा करण्यास सक्षम करण्यासाठी, वर नमूद केलेले कागदपत्रे (योग्यीएया पूर्ण केलेले आणि स्वाक्षरी केलेले) रविवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी राजी ११:५९ (भाप्रवे) पूर्वी किंवा त्यापूर्वी कंपनीच्या आरटीएला investor@bigshareonline.com कर सादर करणे आवश्यक आहे.

अपूर्ण आणि/किंवा स्वाक्षरी नसलेले फॉर्य आणि घोषणा कंपनी विचारात घेणार नाही. रविवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १५:५९ नंतर (भाप्रबे) कर निर्धारण/कमातीबाबत कोणताही संबाद/कागदमत्रे विचारात घेतली जाणार नाहीत.

लागांशासंदर्गातील सर्व संपर्क/प्रश्न आपच्या आरटीए, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या ईमेल पत्यावर investor@bigshareonline.com किंवा कंपनीच्या ईमेल पत्यावर : investors@hpadhesives.com कर पाठवावेन. एचपी अधेसिव्ह्स लिमिटेह

करण हरेश मोटवानी तारीख : ३ सप्टेंबर २०२५ ठिकाण : मुंबई

आरआरपी सेमीकंडक्टसे लिमिटंड

(यापूर्वीचीओळख जी डी ट्रेडिंग अँड एजन्सीजलिमिटेड) (सीआयएन : एल ४६५२१एम एच १९८०पीएलसी ०२२६७२) विक्रत कार्यालय : ए ३९६/ ३९७, टीटीसी इंडस्टिअल एरिया, महापे, टाणे, महाराष्ट्र, भारत ४०० ७१०,

दुरभ्यानी ऋमांकः + ९१ ९२२३४००४३४, इ.मेल : gdral२०००@gmail.com,

किद्वीओं कॉन्फरन्सिंग / अन्य पान्यताप्राप्त दुकलाव्य पाध्यमे यांच्या पाध्यपातुन होणाऱ्या ४५ व्या वार्षिक

सर्वेसायारण सधेनी सुन्तना आणि दुस्ख इ मनदान तयरील पाइटे सुचित करण्यात येते को आरआरपी सेमीकंडकटर्स लिमिटेड (कंपनी)ची ४५ वी वार्षिक सर्वेद (एजीएम) बुक्वार, दिनोक २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २. ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) कीर्स

/ ओएडीएज योच्या माध्यमातून, बैठबीच्या लुवनेत नमूद करण्यात आतेलया विषयीच्या अनुरूप येण्यात येणार आहे. कॉर्बीस्ट व्यवहार मेंप्रात्तय (एमडीए) योनी जारी केलेली परिवर्षक प्रारंपक क्रमांक ०१/ २०२४ दिनांक १९ सप्टेकर २०२१ सिक्युरिटीज अँड एक्स्पेन बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) याँचे परिएमक क्रमांक सेवी /एचओ / सीएफडी सीएफडी पीओडी २ र्ष /सीजायकार /२०१४/ १३३ दिनोद्यीत ०३ ऑक्टोकर २०२४ (सेवी परिपत्रक) आणि तामु असलेली अन्य परिपत्रके वे सेवी आणि एमसीए पॉर्नी जारी केली आहेत. (एकप्रित उल्लेख एमसीए आणि "सेवी परिपत्रक" अस करण्यात येगार आं (अणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुभारणांच्या सह) कंपन्यांना वर्षिक सर्वसाभारण सभा विद्योओ कॉन्फरीन्से 'कीसी') / अन्य जन्यताप्राप्त एकआव्य प्राध्यये (ओएकीएम) यांच्या प्राध्यप्रातन बेण्यास तसेच सामयिक टिकार्ण . तथासर्वाच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा शिवाय केण्यास अनुमती देण्यात आली आहे. सदरील परिपत्रकाच्या अनुसार वार्कि सर्वसाधारण सथा कीसी / ओएकीएम योच्या मान्यभार्नुन चेण्यात येत आहे.

परिपत्रक ऋजीक सेवी परिपत्रक ऋजीक सेवी / एकओ / सीएकडी / सीएफडी२ / सीआयआर / पी /२०२१/११ दिनोक १९ वानेवारी २०२१, सेवी परिपत्रक ऋजाँक सेवी / एचओ /सीएकडी / सीएजडी २/ सीआयआर /पी /२०२२/ ६२ दिनाँक १: मे २०२२, सेवी परिपत्रक ऋमोक सेवी / एकओ /सीएफडी /पीओडी २/ पी सीआपआर /२०२३/४ दिनाँक ०५ जानेवार २०२३ आणि सेवी परिपन्नक ऋजीक सेवी / एचओ / सीएकडी / सीएकडी पीओडी -२/ पी /सीआयुआर /२०२३/ १६८ देनोक ०७ ऑक्टोबर २०२३अनुक्रमाने (यापुढे ज्याचा एकत्रित उल्लेख परिपत्रके असा करण्यात येगार आहे) त्यांच्य अनुसार एजीएनची सूचना आणि वितीय वर्ष २०२४- २५ कतिलाचा वर्षिक अङ्बल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अस भासदीना निर्गितित करण्यात येत आहे. ज्या सभासदीचे इ जेल तपत्रील कंपनी किया रजिस्टार आणि शेक्षर टान्स्कर एजेंटर (প্লান্টোষ্) योष्पाक्षके नीदगोकृत छात्रेत. एजीएन सुचनेची प्रत ततेच वित्तीय वर्ष २०२४-२५ करियाचा वार्षिक अञ्चल कुंपनीचे लेकतत्सक <u>wave-gdcal.com</u> येथे ततेच स्टॉक एक्त्येज लेकतत्सक प्रजनेचवीएलई तिमिटेड याँचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे तसेच सीडीएसएल यांचे संकेतस्थळ www.cdslindia.com येथे उपलब्ध कड़न देण्यात् येत आहे. सथासद् वार्षिक सर्वताभारण सथेला केवळ कीसी / ओएकीएम यांच्या मान्यमातून उपस्थित गृह् शकतात. आणि त्यांची उपस्थिती कायद्वाच्या कलम १०३ च्या तत्तुचीच्या अनुसार गणसंख्या निर्धाति करण्यासाठी गृष्टी भरण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाभारण सभेला उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर सूचना वार्षिक सर्वसाधारण सधेच्या सूचनेत देण्यात येत आहेत.

एजीएन प्रभये संप्रत करण्यासाठी ठेकण्यात आसेल्या प्रस्तावांकर दुरस्य इ प्रतदान पद्धतीने (दुरस्य इ प्रतदान) प्रतद याची सुविधा ऋपनीकजून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच वार्षिक सर्वसाधारण संयेच्या दरम्यान इ जतदा सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. कंपनीच्या समासदीना दृश्स्य इ मतदान पहुती तसेच वार्षिक सर्वसाधार सभेच्या दरम्यान इ मतदान पहुतीने मतदान करण्याच्या पर्याय उपलब्ध असमार आहे जी सुविधा दिंग शेक्षर (आप खोट यांनी उपलब्ध करून दिली आहे. ज्या सथासदीकडे कंपनीचे समधाग डिमॅट स्वरूपात आहेत तसेच प्रत्यक्ष स्वरूपात आहे क्षत्रा सभासदौसाठी दूरस्य इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करण्याचा तपशील वार्षिक सर्वसाभारण समेच्या सचन देण्यात येत आहे. ४५ वा वार्षिक अहवाल तक्षेच वार्षिक सर्वसाथरण संयेची सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर अपले करण्यात आली आहे आणि अहा समयागधारकोना पाठिकप्यात आली आहे ज्या समासमीचे इ मेल तप्तमील टीपी योज्याकरे नोदगीकृत आहेत आणि सर्व हितसंबंधी ही सूचना आणि वार्षिक अहवात www.gdtal.com येथे वितक करून प्राय

कंपनी कायदा २०१३ में कतान ९१ च्या तालुदीच्या अनुसार तसेम त्यासड याचा कंपनीज (मैनिजमेंट सैंड ऍडिमिनिस्ट्रान्स नियम २०१४ चा नियम १० (१) क्षाणि सेवी (सिस्टिंग ऑफिसमेगन्स सैंड डिस्क्लोजर ऐक्वायप्टमेंट्स) अधिनियम २०११ चा नियम ५२ च्या अनुसार लायायी मालकांची नोदवही तसेच कंपनीच्या समासद नोद पुरितका गुरुवार दिनांक १८ सप्टेंब २०२५ ते बुधवार दिनोक २४ सप्टेंबर २०२५ (दोन्डी दिवस धकन) या कालावधीत वैद ग्रहतील. तसेच ४५ व्या वार्षिक सर्वसाभारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या प्रस्तार्वावर मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाभारण सभेत उपस्थित तहण्यासाठी सथासदौची पात्रता निर्भारित करण्यासाठी कंपनीने कट ऑक तारीख म्हणून १७ सप्टेंकर २०२५ ही

अनुसार) प्रारंप होगार असून ही प्रक्रिया मंगळवार दिनोक २३ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५, ०० वाजता (धारतीय प्रजान बेळेच्या अनुसार) सेंयुष्टात येगार आहे आणि त्यानंतर दूरस्य इ मतदान प्रारूप दिग शेक्षर यांच्याकदून मतदानासर

सदरील सूचना एफसीए आणि सेवी परिपत्रके यांच्या अनुसार कंपनीच्या सथासदांच्या विवासाठी आणि माहितीसाठी जा करण्यात येत आहे.

> (यापूर्वीचीओळख जी डी ट्रेडिंग अँड एजमीजलिमिटेड स्वाक्षरीः /

स्थळ : मुंबई दिनोक: ०१/०९/२०२५

सं'बाल द्वीआयएम : ००२०६६७१

मॅरेथॉन नेक्स्टजेन रिॲल्टी लिमिटेड

र्वेदणीकृत कार्यालय : गरैधांन प्युचरेनस, एन.एम. योजी मार्ग. लोअर परळ (पश्चिम). मुंबई – ४०००१३ दूरब्बनी : ०२२ ६७२४ *६४८*४ सीत्मावदन : L65990MH1978PLC020080 🖫 ेवल : cs@ marethonrealty.com 🔻 केवसाइट : www.marethon.in/nextgen/

सदस्यांना सूचना

ब्हिडिओ कॉन्फरनिंग (स्वीती) तुनिभेद्वते/इतर ऑक्स्त्रिओ ब्हिन्युजल माध्यपंद्वते (ओक्स्त्रीएन) त्रोणाऱ्या ४८ न्य वार्षिक सर्वसाधारण सभेजी (एवीएम) पाडिती

कंपनीची ४८ वी बार्विक सर्वताधारण संभा (एनीएन) बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी दूपारी १२:०० वाका (पाजने) व्यिद्धओं कॉन्फरन्सिंग (व्योसी) सुनिमा/दरुर ऑद्रिओ विरन्दुअल माध्यमंद्रारे (ओदव्योद्यर) आयोतिस राण्यात पंचार आहे, तेजेकरून एवरीएम सुजीपणी नमूद केल्याप्रमाणे जावसामाचे ज्यवहार करता मेतील. ४८ वं वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कावदा, २०१३ (कावदा) आणि त्याअंतर्गत वनकनेत्या निवमांच्या लागू तरतुदींनुसा आयोजित केली जाईल, जो सामान्य परिपाक क्रयांक १४/२०२० विशांक ८ प्रक्रिल २०२०. १७/२०२० दिशांक ११ एप्रिल २०२०, २०/२०२० दिशंक ५ मे २०२०, १०/२०२२ दिशंक २८ जिलेका २०२२ आणि या संदर्भत जारे केलेरवा त्वालंतरच्या परिवाकांसह वाचली पाईल, स्वीतनम परिवाक १९ सन्देंका २०२४ रोजी कॉपॅनेट व्यवहार पंत्रलयाने (एपशीप) जारी केले आहे आणि भारतीय सिक्युरिटीत अँड एक्सचंत्र बोर्ड (संबी) ने संख्येनेकी जा केलेल्या संबंधित परिपतकांसत वाचले जाईल (यापुढे एकतितयधे परिपतक म्हणून संदर्भित), वार्षिक सर्वसाधारण सभा (एपीएम) व्हिड्ओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिन्युक्तल माध्वमांद्वारे आवोजिन करण्याचाका स्परीकरण (प्रतीप्रय) च्या संदर्भात, (ब्ह्रीसी) ने सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीक्रियाय, ब्ह्रीसी/ओपसीप्रय वार वार्षिक सर्वसाधारण सभा आवोजित करण्याची परवारणी दिली. परिपत्रकांनुसार, वार्षिक सर्वमाधारण सभा व्हीसी/ओहव्हीस्थ द्वारे आवोजित केली जात आहे.

वार्षिक सर्वसाधारण सबेचे स्थान नींटणीकत कार्यानय असेन, ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण समेची सुचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल, इतर गोध्टेंसद, ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाढी संचातक मंडबरना अहवात, तेखाफीधकांचा अहवात आगि तेखाफीधित आधिक विवरणे असतेती सूचन पंगळवार. २ क्टॅबर २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीच्या त्वा सर्व सरस्यांना पाठकप्यात आसी आहे ज्यांचे इंमेल पते कंशनी/र्यात्रस्टम आणि शेअर हान्सकर एजंड (अमटीए)/लिपॉक्रिटी सरुभागी(क्यार्जेकडे) नींडपीकर आहेत. प्रियाय, संबी क्षितिया रेजुलेशराज्या निवम ६६(९)(बी) ये पालन करूर, कंपनीर कंपनीच्या येवसाइटवी संब-लिक असलेले पत्र पाठवले आहे लिब सूचना आणि वार्षिक आहवाल अशा भागभारकांता उपलब्ध आहे ज्यांचे

सदस्यांनी नोंद प्याची की वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अनवाल कंपनीच्या https:// marathon.in/nextgen/ वा संबक्षाहरूवर, स्टॉक एक्सचेंतेसची संबक्षाहर, घटणतेच एनएसई निर्मिटेड आणि वीदसई लिमिटेटची वेबसाइट अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि एनएसटीएल (रिजोट ई-व्होटिन संविधा प्रदान करणारी एजन्सी) च्या वेबसाइटकर म्हणजेच www.evoting. nsdl.com का उपलब्ध असतील. २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह सूचरेची भौतिक प्रत पक्त cs@marathonrealty.com कर विनेती करणाऱ्या सदस्यांना पाठवर्ती जाईल. सदस्य फक व्हीसी, ओएव्होपन सुविधेद्वारे वार्षिक सर्वेसामारण संपेता उपस्थित राहु जकतात आणि सहधानी होऊ जकतात. अश सहभागाबाबत सन्तित्तर सूजना बार्षिक सर्वसाधारम सधेच्या सूजनेच्या नोट्समध्ये दिल्या आहेत.

अंतिम लाभांश आणि वक क्लीकर शंकरहोल्टर्सनो हे लक्षण क्षेत्राचे की संवालक पंडलाने त्यांच्या बैठकीत ३१ मार्च २०२५ रोजी संपनेत्या आर्थिक वर्षातातो ५ ४पने दर्शनी यून्याच्या प्रत्येक पूर्ण भारतेल्या इकिटी श्रेअस्ताती १,०० ४पने म्हणजेच भारतेल्या पून्याच्या २०% अंतिम लाभांग देखाची विकास केली आहे. जो आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंडुरीच्य

२०२४-२५ रोजी संपत्तेल्या आर्थिक वर्षासाठी ऑनिय लाभांगासाठी भागधारकांचा इक विश्वित करण्यासठी कंपनीने सदस्य नोंदणी आणि होअर हस्तांतरण पुस्तके २० सप्टेंबर २०२५ ते २४ सप्टेंबर २०२५ (दो-ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. लागांग पोषिन झाल्यास, १९ सब्देंबर २०२५ रोजी कंपनीच्या सदस्य नींदगीमध्ये ज्यांचे नाम आहे असा मागधारकांचा दिला तार्यन आणि डिम्प्रेरीशतायक कारूमात असलेल्या सेअर्शक्या बावनीत. ज्यांची गांधे टिपांडिटरोजने सादर केली आहेत अजा भागधारकांना तो दिला जाईल, ज्यांची नावे आज्ञाबा तारखेला लाभावी यालक म्हणून दिली जागील

आर्थिक मर्थलाङ्गारम सभेत रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगताठी सूचना :

कंपनी कावदा. २०१३ च्या कलम १०८ च्या तरहार्टानुसार, त्वाहारे बनवलेल्या नियमांसह आणि सेवी (एसओडीआर) निवधावली. २०१५ च्या निका ४४ तुसार, सरस्वांना एनएसदीएलने प्रदान केसेल्या इसेन्ट्रॉनिक परदान प्रणाली (गिमोद ई-स्प्रोटिंग) नामस्य नार्षिक वर्णवाधारण समेन्या सून्तेमध्ये नमूद केतेत्या वर्ष दरानांनर त्यांचे मध्दान करणाची सुविधा प्रदान केली आहे. वार्षिक सर्वसाधारण समेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाई तपशीसभार सूचना भार्षिक सर्वसाधारण संभव्या सूचनेच्या नोट्सपच्चे दिन्या आहेत. सहस्वांना खालील गंपटी सञ्चान घेण्याची जिलंती आहे :

सदस्यांची पात्रता निरिक्त करण्यासाठी कट-ऑफ तारीखवार्षिक सर्वसाधारण स्रथेन पनदायचरीचरच रिमोट ई-च्होटिंग युक्तियेचा लाम येथे	शुक्रवार, १९ सप्टेंबर २०१५
फ्रिनेट ई-ध्वेटिंग सुरू होम्बाचा दिवस, वारीख आणि केळ	रविवार, २६ सन्टेंबर,२०३५ संबद्धी ९:०० चानना
स्मिट ई-फ्टोरिंगच्या समामीचा दिवस. तारीख आणि योळ	संगळवार, २३ सन्टेंबर,२०२५ रोजी सर्विकाळी ५:०० वालना

त्यानंतर पतदानासाठी एनएसदीएल रेगोट ई-व्योटिंग गॉडप्रान बंद करेल आणि सदस्यांना दिलेल्या नारखेनंतर आणि वेळेनंतर इतंबसूर्विक मद्धतीचे मनदान करण्याची पत्थानची दिली नाजार नाही. १९ सन्टेंबर २००५ (कट-ऑफ डेट) रोजी भौतिक स्वरूपात किया डिमेंट स्वरूपात लेअसे असलेले मदस्य रिमोट

ई-ब्बोटिंगद्वारे त्यांचे कादान करू जकतात. एबीएम दएबान ई-ब्बोटिंग देखील उपलब्ध करून दिले बाईन आणि ए औएममध्ये उपस्थित राज्ञ्यारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-कोहिनदारे मतदन केलेले नाजी ते एऔएमसब्ये मतदान करण्यात पात्र असतील, एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिनद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएमप्पर्ध उनस्थित राह जबतात परंत त्यांना एन्ट्रा मनदान करण्याचा अधिकार राहणार नाही.

पाठवल्यानंतर कंगनीयं शिक्षतं छोदी करणारी आणि कंगनीयी सदस्व बनगरी आणि कट-ऑफ तारछेला म्हणजेय ह्युक्रवार, १९ सब्देंबर २०२५ रोजी क्षेत्रसं भारण करणारी कोणनीही व्यक्ती एजीवलक्या नोट्स टू द नोट्समध्ये दिसेस्य प्रक्रियेन पालग करून वापरकर्ता आपडी आणि पालवर्ड मिळवू मसतो. कट-ऑफ तारखेला मेआहोल्डर नसलेली कांगतीरी व्यक्ती ही खुबना केवळ माहितीच्या उंदेशाने समजावी. क तुम्हाला ई-मरहानाबादन काही प्रश्न किया समस्या अवसील तर तुम्ही www.e-voting.nadl.com ब

अमतन्य असलेले चार्चार विचारले जागारे प्ररुप (एक**एनपुत्र) आ**गि ई-मतदान मॅन्युअल पाह शकता किया ०२२-

एकटा सदस्यांने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर त्यात चटल करण्याची मरवानगी राहणार गाही सूचवा

४८८६ ७००० आणि ०२२-२४**९६** ७००० वा टील क्री क्रमांकाओ कॉल कर सकता किया evoting@nsdl co.in वर सुकंध शेर्टी यांना निनंती पाठवू शकता. ਪ੍ਰੀਸ਼ਮੁੱਖ ਜੇਚਪਣਜੇਖ ਨਿਲੀਜਟੀ ਜਿਥਿਟੇਡਸ਼ਹਟ सही/-

हाय-क्लास ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९९२पीएलसी०६६२६२ नोंद. कार्यालय: ०२, शांती कुटीर बिल्डिंग, शिवाजी रोड, ऑफ एम जी रोड कांदिवली पश्चिम, मुंबई -

४००६७, फोन: ८१००१२१३९४, ई-मेल : info@hiklass.com

सूचना

बाद्वारे सूचना देण्यात वेत आहे की हाब-बलास टेटिंग औद इन्हेस्टमेंट लिमिटेडच्या सदस्यांची ३२ वी वार्षिक र्वसामाण समा (एनीएम) श्रविवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुगरी १२.३० वान्जा (आवएप्रटी) व्हिटिओ कॉन्फरस ''व्हिसी'') / इत ऑडिओ व्हिन्ड्कुस्त माध्यमे (''ओएऔएम'') द्वारी आयोजित केली नाईल. यामध्ये कंपनी कावदा, ०१२ (''कायदा'') आणि त्याअंवर्गत वनवलेले नियम आणि सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन औंट टिस्क्लोनर फिडायरमेंट) रेजुलेशन, २०१५ (''लिस्टिंग रेजुलेशन्स'') आणि कॉर्पोरेट अफेवर्स मंशलय (एमसीए) आणि सिक्वुरिटीज और एक्सर्नेन बोर्ट ऑफ इंटिवा (''सेबी'') यांनी जारी केलेल्वा विविध परिशतकांसह वाचले जाणारे तरवुदींचे पालन केले नवीनतम परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ १९ सप्टेंबर २०२४ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओदी/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिगांक ०३ ऑक्टोबर २०२४ ("परिपत्रके") आहे. १ सप्टेंबर २०२५ रोजीन्व सूचनेमध्ये नमूद् केत्याप्रमाणे सामान्य आणि विशेष कामकाच, ३२ ऱ्या वार्षिक सर्वसापारण समेचे आयोजन, जे सदस्यांन ईमेलद्वारे स्वतंत्रपणे पाठवले जाईल.

रेनीयित एमसीए आणि सेवी पोपत्रकांतुसार, ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण समेन्या सुन्तेनी आणि २०२४-२५ च्या वार्षिक अहवाताची हतेन्द्रीतिक प्रत फक इतेन्द्रातिक पद्धाति सर्व सहस्यांन पाठवती चाईल ज्यांचे हीमेल पते कंपनी/दिर्मोद्विटरी सहमागी/रजिस्ट्रार आणि श्रेजर ट्रान्सक एउंटकदे वॉल्पीकृत आहेत. ज्या माण्यापकांचे हिन्त पत्ते वर नमूर केल्याप्रमाणे नॉल्पीकृत नाहीत त्यांना एक पत्र पाठवले चार्डल, ज्यामध्ये कंपनीच्या जेवसाहटची जेव-लिंक असेल, जिये वार्षिक अहवाल पाहता चेहेल. ३२ ज्या वार्षिक सर्वसामारण समेची सुचना आणि २०२४-२०२५ च्या आर्षिक ावयं आकरक राष्ट्रस्था राष्ट्रस्य प्रदेश: २ ज्या आपका करवामात्या उत्तरमा आपका पूचना आपना १५५० - १५५० - १५५५ आपन कर्षाच्या वार्षिक अहवाताची सूचना www.bidass.co.in आणि कंपनीने हकिटी शेआर्स सूचीबद्ध असलेल्या स्टीक एससर्चेनच्या जेबसाइटवर म्हण्येच "www.bscindia.com" वर देखील उपलब्ध करून दिली वार्तृतः च्या सहस्यांत्री

त्यासाठी विनंती केली आहे त्यांना वार्षिक अहवाताची हार्ट कोषी पाठवती नाहेंत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तातुहीनुसार, ने कंपनी (ज्यवस्थापन आणि प्रशासन) निवम २०१४ च्या निवम २० सह वाचले जाते, कंगजी (व्यवस्थान आणि प्रशासन) सुपारणा निवम, २०१५ आणि लिस्टिंग रेप्हुलेशनचा निवम ४४ इसे सुपारित केले आहे, सदस्यांना मतहनाचा अधिकार वापरण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून रेष्वात आती आहे. रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी कंपनीने सीटीएसएतच्या सेवा नियुक्त केत्या आहेत. रिमोट ई-व्होटिंगची कात्रीतवार माहिती धातीतप्रमाणे आहे: १. रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याची तारीध आणि जेत: २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकात्री ९.०० वाचता

. रिमोट ई-व्होर्टिंगची समझी तारीछ आणि जेत: २६ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वकाळी ५.०० वाजता.

२६ सप्टेंबर २०२५ (सावंकाळी ५.०० वाजता) तंतर रिमोट ई-व्होटिंगला परवातगी दिली जाणार ताती.

५. रिमोट ई-व्होर्टिमद्वारे मतदानाचा अधिकार वापरत्यानंतरही सदस्य सर्वसाधारण समेत सहमागी होऊ शकतो परं त्वाता समेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिती जाणार नाही; आणि

त्यात वर्षात्र पुरक्ष गायुक्त करण्यात्र प्रशासना महान स्थान काइ तामा क्षा साम्यात्र । इ. ज्या अर्जीको नाम सहस्यांच्या नींद्रणांभये किया ठेवीद्वारीती प्रधानेच्या लागार्थी मालकांच्या नींद्रणीमध्ये कट ऑफ तारधेला नींद्रवले आहे, त्यांना रिमोट ई-व्हीटेंगची मुविधा तमेच मर्यसाधारण संभेत मतदान करण्यांचा अधिकार

o. वार्षिक सर्वसाधारण समेची सुचना कंपनीच्या जेवसाइट www.hiklass.co.in वर आणि सेंटल दिपाँद्विटरी सर्जिसेस (इंदिवा) द्वारे ऋरान केलेल्या ई-व्होरिंग प्लॅटफॉर्मेच्या जेनसाइट www.evotingindia.com वर ऋर्दिर्शत करण्यार

८. कंपनीच्या सदस्यांना ई-व्होटिंग प्रक्रियेची निष्णम् आणि पारदर्शक पद्धतीने छातनी करण्याची सुविधा उपतब्ध करून देण्यासाठी कंपनीने कंपनी सचिव त्रीमती प्राची तोढी यांची क्राननीकर म्हणून नियुक्ती केली आहे.

९. ई-व्होर्टिगबाबत काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, info@hiklass.co.in वर ईमेल लिहा. त्री संबय कुमार कैंत यांच्यात्री ८१००१२१३९४ / त्रीमती नेहा केटिया वांच्यात्री ९८७४३८५५५८ वर संपर्क सामा. (असुपातन अधिकारी) कंगनी कावटा, २०१३ च्या कतम ९१ आणि कंगनी (जवस्थापन आणि प्रशासन) निवम २०१४ च्या निवम १० अंतर्गत सुनना देखात वेत आहे की कंपनीचे सदस्य नींट्रणी आणि शेकर हस्तांतरण पुस्तके वार्षिक सर्वसाधारण समेच्या उदेशाने

२१ सप्टेंबर २०१५ ते २७ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्वेत बंद राहतील. वरील माहिती कंपनीऱ्या सर्व सदस्यांऱ्या माहितीसाठी आणि फायटासाठी जारी केली जात आहे आणि ती लागू

असलेल्वा एमसीए परिपञ्काचे आणि सेबी परिपञ्काचे पालन करते. हाय-बलास टेडिंग और इन्द्रेस्टमेंट लिमिटेडसार्ठ

सही/- नेड़ा केदिय (कंपनी सचिव) सदस्यता क्रमांक ए३६७३

ठिकाण: मुंबई तारीध: ०१ सप्टेंबर २०२५

DURLAX[®] ड्यूरलॅक्स टॉप सरफेस लिमिटेड

सीआयेएन : एल ७४९९९ एम एच २०१० पीएलसी२०२७१२ युनिट क्रमांक १६०१, १६ वा जजला, विनर्जी विक्रनेत पार्क प्रिमायतेत को ऑप सोलायटी लिमिटेड, वीरवाणी इंडस्ट्रिक्षल इस्टेट, साळावाडी, विश्वेत्वर नगर रोठ समोर, गोरेगाव पूर्व, र्मुबर्ड, गोंगाव पूर्व, महाराष्ट्र, धारत ४०० ०६३ विकतस्पळ : www.durlax.com इ मेल : info@durlaxindia.com संपक्षे क्रमोक : ०२२- ६१५६०००

व्हिज्जीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना तमेच इ मतवान, रेकॉर्ड तारीख आणि अन्य माहिती

प्रदुरि लुचित करण्यात येते की, ड्यूलॉक्स टॉप सरफेस लिमिटेड (कंपनी) योच्या सपासरीची १५ वी वर्षिक सर्वसाधार स्था (फ्लीएन) गुरुवार दिनांक २८ डिसेक्टर २०२५ होती भारतीय प्रजान वेळेच्या करानुसार हुपारी १२, ३० कालाग परिफार कर्मा (फ्लीएन) गुरुवार दिनांक २८ डिसेक्टर २०२५ होती भारतीय प्रजान वेळेच्या करानुसार हुपारी १२, ३० कालाग परिफार क्रानीक १०/२०२२ दिनांक २८ डिसेक्टर २०२२ समेच रामाआभीची परिपारके स्वापनेच परिपारक दिनांकीत ०८ एपिल २०२० ल २०२०, ०५ मे २०२०, ०५ मे २०२२ (यापुढे ज्यांचा एकप्रित उल्लेख एमसीए परिपप्रके असा क लाहे) जी कॉर्जिंग्ट व्यवहार नेशलच योनी जाग्री केली लाहेत त्यांच्या अनुसार एजीएन किटीको कॉन्करॉन्सेग (प्हीसी)/ अन्य मान्यताप्रण दृष्टभाष्य माभ्यमे (ओएकीएम) सुविधा जी नेशनत सिक्युरिटीज टिपॅडिस्टिज तिनिटेट (एनएसटीएस) योने उपलब्ध कड़न दिली आहे त्याच्या नाध्यानतून वर्षिक सर्वसाधारण संयेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विश्वयाच्य

ार्षिक सर्वसाधारण संधेत सहयागी होज्याच्या सविस्तार सूचना वार्षिक सर्वसाधारण संधेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आर लाहेत. वर्षेत प्रमाणे नमूद् करप्यात लातेती एमलेए परिपन्नेक तलेय सेबी परिपन्नक सेबी / एयओ / सीएनडी / सीएमडी २/सीलायलार /पी /२०२२/ ६२ दिनांक १३ में २०२२ तसेय त्यालड वाचा परिपन्नक सेबी / एयओ /सीएमडी / सीएमडी ' सीकायकार /पै /२०२१/ ११ दिनांक १५ वानेवारी २०२१ क्षम् परिपक्त क्रमांक सेवी / एचकी / सीएफर्टी / सीएक्ट ' सीकायकार /पी /२०२०/ ७९ दिनांक १२ ने २०२० चौच्या क्षतुसार ; सथास्त्रीने कृष्या नीद न्यायी की ३१ मार्च २०२५ रोजी संपतितया अभीक वर्षासाठी वार्षिक सर्वसाभारण सभेषी सुचन इतेक्ट्रॉनिक मान्यमातृन असा समासनान निर्मान कारण्यात येत आहे व्याचे इ मेल तारशील कंपनीचे रचिनहार / विचीक्टिरी पार्टीसेपेटस (डीपी) चौच्याकडे उपलब्ध आहेत व्या सभासदौनी आपले इ मेल रापशील नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी आपले इ मेल रापशील आपरपा संबंधित डीपी किंव ारटीए विग शेक्षर सर्जिसेस याँच्याकडे https:://www.bigshareonline.com येथे नोदगीकृत कड़न स्य

बाह्यरे सूचित करण्यात येते की कंपनी कायदा २०१३ चे कलन ९१ तसेच त्यासड वाचा कंपनीज (प्रॅनेजनेंट सँड निल्देशन्स)नियम २०१४ चा नियम १० योच्या अनुसार कंपनीच्या सथासद नोंद पुस्तिका आणि समयाग हस्तांतर पुरितका सुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ ते गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस भक्रम) या कालावधीर वर्षिक सर्वसाधारण सप्टेंब्या उद्देश्याने वेद उहतील. वर्षिक सबैसाबारण संबेच्या सुचनेत नजुद करण्यात आलेल्या सर्व त्या विषयोवर आयल्या संयासरीना एनएसटीएल योग

उपलब्ध करून दिलेह्या इलेक्ट्रॉनिक जायान सुविधेच्या जाध्यजातून दुल्या इ जायान पहुलीने जायान करण्याची लेथी कंपनी आरल्या सथलदीना उपलब्ध करून देत आहे. व्याच्याकठे कंपनीचे सजयण आहेत आणि व्याची नावे डिपॉझिटरॉज योगी तयार केलेली असायासद मोद पुस्तिकेत तसेच लायायों मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख ज्ञापनेच गुरुवार दिनांव १८ सप्टेंबर २०२५ रोजी उपलब्ध आहेत असे सथासद इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. दूरस्य १ रहे जर्दार रहेर, पंज वरतान्य जाता जल तथान्य र स्वादान पश्चात नातान करणान्या है। स्वादान प्रक्रियेता त्रीमवार निर्मेश्व २६ स्टेश्वर २०२५रोजी यहाँच प्रमाण येक्ष्रेच्या अनुसार तकाळी ०१. ०० वाजता प्रारं करण्यात येक्ष्ण आणि ही प्रक्रिया दुष्पार दिनोश्व २४ स्टेश्वर २०२५ रोजी यहाँच प्रमाण येक्ष्रेच्या अनुसा संभ्यकळी ५, ०० वाजता संदुष्टत येक्ष्ण, स्वानीत इतस्य इ नजरान प्रक्रम खंडित करण्यात येगार आहे. अत्री घोजतीर्थ व्यक्ती जी वार्षिक तर्वत्वाधारण त्रीयी सूचना निर्माण करणायी प्रक्रिया पूर्ण झाल्यानेत्र कंपनीचे तस्याग येक्षर कंपनीचे संपासर इसलेली असेल आणि कट ऑक तारीख रोजी तिच्याकडे कंपनीये समयाग असतील तर अर्थी व्यवती evoning@nzdl.co.in येथे विनेती चाडवून इ मतदानासाडी आवश्यक असलेली युक्त आयडी आणि पासवर्ड प्राय कड़ शकते. अणि कर ती व्यवती एनएसडीएल योच्याकडे याआयीच इ नजदानाताडी नौदर्गाकृत अनेल तर ती व्यवती सन्याचा युक्त आयडी आणि पातवर्ड नतदानाताडी वायङ शकते.

वर्षिक सर्वेसाभारण स्पेष्या ठिकाणी इ प्राच्यान सूचिमा केवळ छत्रा स्थासरीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे वे संपास्त्र वर्षिक सर्वेसाभारण संपेता जीले / ओएजीएम योच्या जान्यजातून उपल्यित आहेत आणि व्यांनी त्या आधी जादान केहेहो नाही. वर्षिक सर्वेसाभारण संपेची सूचना आणि वर्षिक अहवात कंपनीचे संवेतस्थळ www.duciax.com पेये वर्षिक अहवात विभागत उपलब्ध असेत तसेच पाँठवती वाजाराची संकेतस्थळे www.nzeindia.com येथे आणि एनएसडीएल योचे संकेतस्थळ www.evoting.nadl.com येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. इ जतदानाच्या संदर्भाः कोगरपाही बीका असरपास संयासद www.evoting.nadl.com या स्कितस्थळावर डाउनलोड विभागत उपलब् असलेले फिक्केंटली आरकड क्वेश्चन्स तसेच समधाग्यारकांसाठी असलेले इ जतदान युकर मॅन्युअल यांचा संदर्ध येठ शकतत. किया टोलारी क्रमंक १८०० १०२० १९० छाँगि १८००२१४५२० येथे संबक्ते साथू शकतात किया एनस्सडीए योगा evoting@azdl.co.in येथे किनीरी पाठयू शकतात.

ਤਰਮਾਰੱਕਕ ਵੱਧ ਕਰਮੇਕ ਨਿਸ਼ਿਵੇਤ ਗੱਕਰਾ ਕਰਿਸ कोमल विश

शकतात याबद्दत सूचना आहेत.

एन्सर कम्युनिकेशन्स लिमिटेड

(**श्रीसायप्य**ाष्ट्रास्ट्र-२००एमस्-२००८पीएतसी१८२७५२) **वॉटपीकृत कार्यास्टर**-५वा मनला ५०१ - ५०६, ऑक्ट्रंत औरा, तुर्भे, नवी सुंबई सानपाडा, उत्ये, महराष्ट्र -४००७०३**, दृष्यकी क्रमांख-** +९१-१२४-४२५८०७७ **भिन्न आपकी**: compliance@enser.co.in,**पेपसाष्ट्र**। www.enser.co.in

१७वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-वोर्टिंग माहितीची सूचना

वेचे सूचना देण्यात येते की, एन्सर कम्युनिकेशन्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची १७वी वार्षिक सर्वसाधार सभा (एबीएम) शनिवार, २७ सर्खेंबर २०२५ रोबी दुषारी ०३:३० वा. (भाप्रवे) व्हिंडिओ कॉन्फरन्स (व्हीसी/ ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल, ज्यामध्ये एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांक विचारविमर्श केले जातील.

कंपनी कायदा. २०१३ (कायदा) आणि त्वाअंतर्गत तयार केलेल्या निक्मांच्या लागू तरतुदी आणि सेवी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोबर रिक्वायर्फेट्स) निवम, २०१५ (लिस्टींग रेप्यलेशन्स) सामान्य परिपत्रक क.१४/ २०२० (दिनांक ८ एप्रिल २०२०), १७/२०२० (दिनांक १३ एप्रिल २०२०), २०/२०२० (दिनांक ५ मे २०२०) आणि त्यानंतर परिपत्रक क्र.०२/२०२१ (दिनांक १३ जानेवारी २०२१), २/२०२२ (दिनांक ५ मे २०२२), ३/२०२२ (दिनांक ५ मे २०२२), १०/२०२२ (दिनांक १२.२८.२०२२) आणि सामान्य परिपक्रक क्र.०९/२०२३ (दिनांक २५ सप्टेंबर २०२३) यांच्या अनुपालनात सहकार मंत्रालयाने जारी केलेले (एमसीए परिपत्रके) आणि परिपत्रक क्र.सेबी/एवओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/०४ दिनांक ०५ वानेवारी २०२३ आणि परिपत्रक क्र.सेबी/एवओ/सीएफडी/सीएफडी-गीओडी-२/गी/सीआवआर/२०२३/ १६७ (दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३) आणि सेबी/एकओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआवआर/ २०२४/१३३ (दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४) वांनी कंगन्यांना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत तउ/बजतच् द्वारे त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची परवानगी दिली आहे, त्यानुसार, कंपनीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सर्प्टेंबर २०२५ रोबी दु. ३:३० वा. (भाप्रवे) व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली वात आहे आणि ३१ मार्च २०२५ रोवी संपतेल्या आर्विक वर्षासाठी वार्विक सर्वसापारण सभा आणि वार्विक भहवालाची सूचना, ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी कंपनी/भारटीए/क्रिपेंब्रिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत भशा सर्व सदस्यांना पाठवण्यात आले आहेत. ही सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.enser.co.in या वेबसाइटवर आणि नेंद्रानल स्टॉक एक्सर्वेब ऑफ इंडियाच्या www.nseindia.com या वेबसाइटवर अन्त्रक्रे उपलब्ध असतील, जिवे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत भागधारक रिमोट ई-व्योर्टिगदारे किया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी ई-व्योर्टिगदारे मतदान कसे करू शक्तात आणि व्यिक्टिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत कसे सामील होऊ

२० सप्टेंबर २०२५ रोजीच्या वट-ऑफ तारखेला, वास्तविक स्वरुपात किया डिमेंट स्वरुपात शेअर्स पारण करणारे सदस्य, सीढीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीदारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शवतात. सर्व सदस्यांना स्वित वेले वाते की: (१) एवीएमध्य सूचनेमध्ये नमूद केल्वाप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाहारे विमर्शात केले जातील. (२) रिमोट ई-व्होटिंग २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल. (३) रिमोट ई-व्होटिंग २६ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वकाळी ५:०० वा. (भाष्रवे) संगेल. (४) इलेक्ट्रॉनिक पदातीने किया वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पात्रता निकित करण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०२५ आहे आणि मंतिम तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उदेशाने घ्याची. (५) कंगनीचे शेजर्स खरेदी वरणारी आणि एबीएमची सूचना पाउवल्यानंतर आणि शेअर्स धारण वरून आणि मतदान वरण्यास पार भसलेली व्यक्ती, एबीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या लॉगिन आवडी आणि पासवर्ड वनरेट करण्याची प्रक्रिया अनुसरण वक शबते. वर अशी व्यक्ती ई-व्योटिंगसाठी सीढीएसएलमध्ये आधीच नोंदणीवृत असेल, तर मतदान वरण्यासाठी विश्वमान कुनर आयडी आणि पासवर्ड वापरता वेईल. (६) सदस्वांनी हे लक्षात ठेवावे की: अ) मतदानासाठी वरील वारीख आणि वेळेनंतर सीद्रीएसएलद्वारे रिमोट ई-व्होर्टिंग पण्डत बंद केले वाईल आणि एकदा सदस्याने उचवाक मतदान केल्यानंतर, सदस्वाला नंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही; ब) वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-व्होर्टियद्वारे मतदान केलेले सदस्य देखील वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही; क) इलेक्टॉनिक पदातीने मतदान करण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेत उपलब्ध वरून दिली बाईल आणि ह) ज्या व्यक्तीचे नाव केवळ वट-ऑफ तारखेला सदस्यांच्य र्नोदगीमध्ये किया देवीदारांनी राखलेल्या लाभावीं मालकांच्या नोंदगीमध्ये नोंदवले आहे त्यांनाच रिमोट ई-व्होर्टिगर्व सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा अधिकार असेत.

कंपनी कत्रवदा, २०१३ च्या कलम ९१ आणि कंगनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) निवम २०१४ च्या निवम १० नुसार सूचना देण्यात येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमिताने सदस्यांची नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तके २१ सप्टेंबर २०२५ ते २७ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

सीबीएसएत ई-व्होटिंग सिस्टीम कडून एजीएम आणि ई-व्होटिंगमध्ये सहभागी होण्याबाबत काही प्रश्न किया समस्य असल्वास, तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल लिह् शकता किया ०२२-२३०५८७३८ आणि ०२२- २३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शवता. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान वरण्याच्य सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. रावेश कठवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीढीएसएल,) सेंट्रल ढिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मेरैवॉन फ्युवरेक्स, मफतलाल मिल वंगाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ यांना पाठव् शकता किया helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल पाठवू शकता किया ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करू शकता.

एनार कम्बुनिकेशन्त शिनिटेबक सही/-सुरकाः चंत्रनी सचिव जानि अनुसहस्य अधिकार्ध

विकामः वयी सुंबर्र विवांकः ०३.०९.२०२५ बोगेश पाटी है

व्यवस्थापकीय संवालक

सही/-

तारीक: २ सप्टेंबर २०२५ टिकाण: मुंबई

कंपनी सचित्र आणि अनुपालन आधिकारै

संकेतस्थळ : <u>www.gdtal.com</u>

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली एमसीए परिपत्रके तसेच सिक्युरिटीज जैंड एक्स्वेज बोर्ड ऑफ इंडिया (सेवी) याँचे

दुरस्य इ जतदान कालावधीस रविवार दिनांक २१ सप्टेंकर २०२५ तेजी सकाळी ९.०० वजता (धालीय प्रमण वेळेक

वंद करण्यात येगार आहे.